KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED)



August 05, 2025

KISL/CS/SE/42/2025-26

The Department of Corporate Services	National Stock Exchange of India Limited			
BSE Limited	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,			
General Manager	Bandra-Kurla Complex,			
Department of Corporate Services	Bandra (E),			
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,	Mumbai - 400 051			
Dalal Street, Mumbai 400 001	Scrip Symbol: KRYSTAL			
Scrip Code: 544149	·			

Dear Sir/Madam,

<u>Sub: Intimation to Stock Exchanges regarding publication of Notice related to AGM, Final</u> Dividend and other related matters

We enclose herewith copies of newspaper advertisements dated August 05, 2025, published in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper), regarding information related to AGM, Final Dividend and other related matters.

The aforesaid advertisements are also available on the website of the Company at https://krystal-group.com.

This is for your information and records.

Thanking You,

For Krystal Integrated Services Limited (Previously known as Krystal Integrated Services Private Limited)

Stuti Maru Company Secretary & Compliance Officer Membership Number: A45257

Encl.: as above

Web: www.krystal-group.com CIN - L74920MH2000PLC129827.

FINANCIAL EXPRESS

SIRAJ'S FIVE-FOR POWERS GILL & CO TO LEVEL ENGLAND TEST SERIES WITH A THRILLING SIX-RUN WIN

New India script a miracle at Oval

SANDEEP DWIVEDI London, August 4

MOHAMMED SIRAJ, THE tireless warrior, would run in to bowl the first ball of his 186th over of this series like the wind. His strides had the enthusiasm and energy of a child running to the playground after the school bell. England were a hit away to win the series 3-1, a six was all they needed. The last fully-fit batsman standing, Gus Atkinson, swung his bat all right, but Siraj's match-changing deadly yorker would blow the off-stump—and also England's hopes.

In India's cricket folklore, Siraj's yorker could rank with MS Dhoni's six that won India the 2011 World Cup. His strike had given a logical end to the series. India's 6-run win ended the contest 2-2—nothing could have been more apt for this epic see-saw battle of fine margins where neither team gave up. There was sweat, blood and broken bones, but no sign of the will backing down.

On the morning of the fifth day, when England needed just 35 runs to win the series with four wickets to go, Siraj woke up at 6 am, googled Cristiano Ronaldo image with 'Believe' written on it, downloaded it and pasted it on his phone's screen. He would take the message to the ground, to take three of those wickets to finish with figures of 5/104 and win the Man of the Match award.

Others in Shubman Gill's new Team India have been carrying the same belief on the field, but what they have googling isn't yet known. The 25-year-old captain entrusted with the job of ensuring a seamless transition after the retirement of larger-than-life stalwarts Rohit Sharma and Virat Kohli shared a bit of that secret.

"What we did this morning kind of summarises what this team is all about. England has to make 70-odd runs with 7 wickets in hand. The way Harry Brook and Joe Root were going yesterday, not many teams in



the world would have given themselves a chance. But we knew, one more wicket from here," he would say, turning towards Siraj sitting next to him. "When you have bowlers like him bowling, it makes your job as a captain very easy...you just want to appreciate their bowling." They would then smile — Siraj beaming, Gill with pursed lips that showed his dimples.

The 53 balls at The Oval this morning gave an idea of the template Gill's team would follow in the day ahead. It was a pleasant sight. And the future looks bright and entertaining as this team doesn't like to lose and takes Indian cricket very seriously. This series will have a farreaching impact on Indian cricket. It is a blow to the old hierarchy and a hammer on the head of its deeply-embedded superstar culture, where a few seniors enjoyed excessive power

and unreasonable leeway. The very un-Indian deci-

On Monday morning, when England needed just 35 runs to win the series with 4 wickets to go, Siraj woke up, googled Cristiano Ronaldo image with 'Believe' written

on it and pasted it on

his phone's screen

sion to hand over the reins to a young captain wasn't a popular call. It was a bold decision taken by those with influence in BCCI, national selector Aiit Agarkar and captain Gautam Gambhir. Historically, India has given a long rope to aging and fading stalwarts, despite

The picture that was worth more than a thousand words, of this successful transition. was of the fresh-faced Indian captain standing toe-to-toe with the battle-hardened grizzly England skipper Ben

them pulling the team down.

Stokes, keeping a tight hold on the inaugural Anderson-Tendulkar Trophy. On Sunday, it seemed England wouldn't allow Gill's hand on the silverware. How wrong they were.

The morning was murky

again, the stands were full by 11 am, Indian fans were cheering wildly to deal with the nervousness and Siraj was being Siraj. It seemed "play" was pressed on the game that had been put on "pause" last evening. This was like a penalty shootout to decide a game that has been on for the last one-and-a-half months. This was not a morning at The Oval to buy coffee & cheese toasties and gradually move to the seats.

For anybody who missed this riveting series of changing fortunes, watching the 56 minutes would have given an idea about the ebbs and flows of the travelling cricket drama that had come to The Oval after attracting packed houses at Leeds, Birmingham, Lord's and

Manchester, each one for five days. There was talk England would take the heavy roller and that would make the pitch dead, making it easy for the home team. Like so many times before, this series has

In the day's first over, Prasidh Krishna went for eight runs with Jamie Overton hitting him for two fours. England now needed 27 runs. Advantage England. In the next over, Siraj got the wicket of Eng-

made pundits sound foolish.

land's last recognised batsman, Jamie Smith. India now needed three more wickets. Advantage India.

In Siraj's next over, he got Jamie Overton out lbw. England now needed 30 runs and India needed just two more wickets. After a couple of overs, Prasidh would get Josh Tongue. India now needed 1 wicket, England 17 runs. Advantage India.

England too didn't give up, ChrisWoakeswouldwalkonthe field with a sling holding his dislocated shoulder. He was to bat with just one hand. Was this *Lagaan* playing out in real life? Atkinson was doing well in protecting Woakes. It was Advantage England, they needed just a six. But Siraj's booming yorker would end the pulsating Test and the series. At 11.56 am (local time), it was game, set, match India. And thus came to an end an incredible contest that will be talked about for long. This was the series when the all-time greats were often remembered-most times, it was when their records were under threat or were broken. This Indian summer in England, no record was safe, however old or iconic.

Gill was only second to Don Bradman when it came to the runs scored by a captain in an England series.

The staggering run-aggregate of 3,809 by the Indian team in this series was thanks to 8 innings totals of 350-plus, something no team has ever done.

On an overcast cloudy day at The Oval, a rainbow emerged—it was Gill's team of many colours and character.

Australia lifts foreign student ceiling by 9%

Country to prioritise SE Asia applicants

REUTERS Sydney, August 4

AUSTRALIA WILL RAISE its cap on foreign students by 9% to 295,000 next year and prioritise applicants from Southeast Asia, the government said on Monday.

Limits on places were announced last year as a way to rein in record migration that had contributed to a surge in housing prices, with 270,000 places made available for 2025. An additional 25,000

places were being granted in 2026 as the policy was successfully bringing down "out of control"international student numbers, the government said. "This is about making sure international education grows in a way that supports students, universities and the national interest," education minister Jason Clare said in a statement.

Australia granted nearly 600,000 student visas in the 2023 financial year, as international students returned to the country in record numbers following Covid-19. Australia's largest cohorts of students

come from China and India. As well as introducing the



Australia's largest cohorts of students come from India and China

cap on numbers, the government also more than doubled the visa fee for foreign students in 2024 and pledged to close loopholes in rules that allowed them to continuously extend their stay. The government's measures to curb migration were "bearing fruit" and allowed for a modest increase in the cap in 2026, international education assistant minister Julian Hill said. "The numbers were growing out of control," Hill told national broadcaster ABC.

"The government has taken tough decisions over the last 12 months, not always loved by the sector, to get the numbers down and get them to a more sustainable footing."

Roughly, two-thirds of places will be allocated to universities and one-third to the vocational skills training sector.

GUJARAT HOTELS LIMITED

CIN: L55100GJ1982PLC005408 Regd. Office: WelcomHotel Vadodara, R C Dutt Road, Alkapuri, Vadodara - 390 007 Tel.: +91 0265 2330033

E-mail: investors@gujarathotelsltd.com Website: www.gujarathotelsltd.in NOTICE is hereby given that despatch of the Notice of the 43rd Annual General Meeting ('AGM') of the Company convened for **Tuesday, 26th August, 2025** and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2025 has been completed on 4^{th} August, 2025, in conformity with the regulatory requirements.

The Notice of AGM and the Report and Accounts 2025 are available on the Company's website www.gujarathotelsltd.in under the section 'Investor Relations' and on the website of BSE Limited (**BSE- www.bseindia.com**), where the Company's shares are listed. The Notice of AGM is also available on the e-voting website of National Securities Depository Limited (NSDL- www.evoting.nsdl.com).

In conformity with the regulatory requirements, the Resolutions for consideration at the 43rd AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company. Detailed instructions for e-voting are annexed to the Notice of AGM. Only those Members whose names appear in the Register of Members of the Company or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, 19th August, 2025 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the Notice of AGM as for information purposes only.

Remote e-voting will commence at 9.00 a.m. (IST) on Friday, 22nd August 2025 and will end at 5:00 p.m. (IST) on Monday, 25th August, 2025. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting will be blocked by NSDL upon expiry of aforesaid period. Members who cast their votes by remote e-voting may attend the AGM but will not be entitled to cast their votes again.

Persons who become Members of the Company after sending the Notice of AGM but on or before the cut-off date may write to NSDL at evoting@nsdl.com or to the Company at investors@gujarathotelsltd.com requesting for user ID and password.

In case of any guery / grievance in respect of any matters referred to above, the Members may contact:

- a. Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, 301, Naman Chambers, Plot C-32, G-Block, 3^{ra} Floor, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 at telephone no. **022-4886 7000** or at e-mail ID evoting@nsdl.com;
- b. Ms. Swati, Company Secretary at telephone no. 0265 2330033 or at email ID- investors@gujarathotelsltd.com

Date: 4th August, 2025

Gujarat Hotels Limited Swati **Company Secretary**

> Place: Mumbai Date: August 04, 2025



Krystal Integrated Services Limited

(Formerly known as Krystal Integrated Services Private Limited) Registered Office Address: Krystal House 15A 17, Shivaji Fort CHS, Duncans Causeway Road, Mumbai - 400 022, Maharashtra, India Tel: 022-4747 1234

Website: www.krystal-group.com Email: company.secretary@krystal-group.com CIN: L74920MH2000PLC129827

NOTICE TO THE MEMBERS FOR THE TWENTY FOURTH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND INFORMATION REGARDING RECORD DATE FOR FINAL The Twenty Fourth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday.

September 16, 2025 at 2.00 P.M IST through VC/OAVM, in compliance with provisions of the

Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 to transact the business set forth in the Notice of the AGM dated July 31, 2025. The Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2024-25 will be sent through electronic mode to all those members whose email addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agent/Depositories-Depository Participant(s). A physical communication

containing the weblink of the Annual Report for FY 2024-25, will be sent to those shareholders whose The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will be hosted on the Company's website at www.krystal-group.com and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at

www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at

www.evoting.nsdl.com. Members can participate in the AGM through VC/QAVM facility. The detailed

instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM only shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members are requested to contact their Depository Participant(s), in case the shares are held in electronic form and the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited),

in case the shares are held in physical form, for updating their e-mail address and mobile number.

Members holding shares in physical form, who have not registered their e-mail address may get their email address and mobile number registered with the Registrar and Share Transfer Agent, MUFG intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), by furnishing Form ISR-1, Form ISR-2 and SH-13, available on the Company's website at www.krystal-group.com along with the necessary attachments mentioned in the said forms to the Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), at C-101, Embassy 247, 1st Floor, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400063.

Alternatively, shareholders may send the duly filled forms by email to the Registrar and Share Transfer Agent, at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com, provided the documents furnished shall have digital Report for FY 2024-25 and the AGM Notice.

Members will have an opportunity to cast their vote(s) remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for e-voting will also be provided during the AGM. Members attending the AGM, who have not cast their votes through remote e-voting, will The Board of Directors at its Meeting held on April 30, 2025 has recommended a Final Dividend of

Rs. 1.50/- per share of face value of Rs. 10/- each for the year ended March 31, 2025. The Company has fixed Tuesday, September 02, 2025 as the Record Date to determine the Members entitled to receive the proposed Dividend. The Final Dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid electronically to members on or after September 20, 2025, who have updated their bank account details for receiving dividend through electronic means. SEBI vide its Master Circular No. SEBI/HO/MIRSD/ POD-1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024, has

mandated that, with effect from April 1, 2024, dividend to security holders who are holding securities in physical form shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after the shareholders furnish their PAN, contact details (postal address with PIN and mobile number), bank account details and specimen signature ("KYC") and choice of Nomination. As per the aforesaid SEBI Circular, members holding securities in physical form may note that dividend payable against their shareholdings would be withheld if their KYC details are not updated with the Registrar and Share To avoid delay in receiving dividend, members are requested to update their bank details with their

Depository Participants, in case the shares are held in dematerialised mode and with the Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), in case the shares are held in physical mode. As per the Income Tax Act, 1961, dividend income is taxable in the hands of members and the

Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to members as per the prescribed rates. To enable compliance with respect to TDS, members are requested to complete and/or update residential status. PAN, Category with their DPs for shares held in demat mode or with Registrar and

Share Transfer Agent, in case of shares held in physical 'form by uploading the documents

on the link MUFG Intime India Pvt Ltd - Tax Exemption or submit to the email ID mt.helpdesk@in.mpms.mufg.com on or before Saturday, August 30, 2025. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company. Accordingly, the above referred Final Dividend

will be paid after deducting TDS as applicable This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the applicable circulars of the Ministry of Corporate Affairs and the SEBI,

> (Previously known as Krystal Integrated Services Private Limited) Stuti Maru

For Krystal Integrated Services Limited

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A45257

epaper.financialexpress.com





घर की ढाल, सालों साल

"CareEdge-ESG 1" rating and score of 70.8 by CARE ESG Ratings Limited, indicating Leadership position of the Company in Managing ESG Risks through best-in-class disclosures, policies, and performance



Shree Cement Limited

Regd. Office: Shree Cement Ltd., Bangur Nagar, Beawar-305901, Rajasthan | Phone: 01462 228101-6 | Fax: 01462 228117/119 E-mail: shreebwr@shreecement.com | Website: www.shreecement.com | CIN: L26943RJ1979PLC001935

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2025

₹ in Crore Quarter ended Quarter ended Year ended 30.06.2025 30.06.2024 31.03.2025 Sr.No. **PARTICULARS** (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 5516.11 5263.09 19872.05 Net Profit for the period before Taxes 868.49 305.85 1311.51 Net Profit for the period after Taxes 643.66 278.45 1123.80 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other Comprehensive 278.55 1209.90 652.63 36.08 36.08 Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 10/- per share) 36.08 Reserves (excluding Revaluation Reserve) 22152.15 20945.73 21501.67 2408.63 Securities Premium Account 2408.63 2408.63 22188.23 20981.81 21537.75 Net worth 845.41 1627.27 816.92 **Outstanding Debt** 10 Debt-Equity Ratio (in times) Earnings Per Share (of ₹10/- each) - (Not Annualized) 263.74 1102.79 1. Cash (in ₹) 356.18 2. Basic & Diluted (in ₹) 178.12 12 Capital Redemption Reserve 15.00 15.00 15.00 13 Debenture Redemption Reserve 14 18.97 9.81 Debt Service Coverage Ratio (in times) 34.44 15 22.07 Interest Service Coverage Ratio (in times) 34.44 18.97

Notes:

The above results were taken on record at the meeting of the Board of Directors held on 4th August, 2025.

2. Key Standalone Financial Information:-

₹ in Crore							
Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)					
5149.03	4969.28	18614.49					
833.14	350.84	1397.37					
618.51	317.71	1196.23					
	30.06.2025 (Unaudited) 5149.03 833.14	30.06.2025 30.06.2024 (Unaudited) (Unaudited) 4969.28 833.14 350.84					

3. The above is an extract of the detailed format of financial results for the guarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 30th June, 2025 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the company website viz. www.shreecement.com. The results can also be accessed by scanning the Quick Response Code given below.

 For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the company website viz. www.shreecement.com.



Date: 4th August, 2025 For details e-mail at : subhash.jajoo@shreecement.com

For SHREE CEMENT LIMITED (H.M. Bangur) Chairman

By order of the Board

DIN: 00244329







आध प्रदेशातील खाणीत मोठी दुर्घटना; ओडिशातील ६ कामगारांचा मृत्य

अमरावती, दि ४ : आंध्र प्रदेशातील बापटला येथे झालेल्या एका दुर्देवी खाण अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना एका ग्रॅनाइट खाणीत घडली. या अपघातात इतर दहा कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात जीव गमावलेले सर्व कामगार ओडिशाचे

रहिवासी होते.

मुख्यमंत्री चंद्राबाबू

नायडू यांनी या

घटनेची चौकशी

आहेत. जखमींना

चांगल्या वैद्यकीय

सुविधा देण्याच्या

सूचनाही त्यांनी

दिल्या आहेत.

करण्याचे आदेश दिले

NOTICE

Notice is hereby given to all concerned that Mr. Sudhindra P. Umachigi (son) residing at flat no 1951, bidg no 37, Om karam CHSL, MHB Colony, Gandhinagar Bandra East Mumbai400051. hereby intends to transfer the said flat in the records of society and other cuthorities. The paid fits originally beloaged authorities The said flat originally belonge to and is in the name of Mr. Prabhaka Gopalrao Umachigi (father) who expired or 24th Nov 2016, in the event of above, the fla s proposed to be transferred in the name of his legal heirs Mr. Sudhindra P. Umachigi (son) Ms. Geeta Umachigi (daughter) and Ms. Meenakshi P. Umachigi (daughter). Any person having any claim right or interest in the said property whether by way of inheritance share sale Mortgage lien charge lease tenancy gift possession or otherwise is hereby required to notify the undersigned in writing on the address given above within 15 days fron he date of publication of this notice. Date: 05.08.2025 Sd/-Place: Mumbai Sudhindra P. Umachigi Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice hereby given on behalf of my client MRS. RANJANA AMRITLAL JAIN, the lega and rightful owner of the property known as Flat No. B/209. Narmada Deep CHS Ltd Cabin Road, Near Saraswati School, Rava Nagar, Bhayander (E), Dist. Thane-40105, My client acquired ownership of the said property by virtue of an Agreement for Sale dated March 22, 1998.

It is hereby brought to the note of the public that a prior Agreement for Sale concerning the said flat, dated November 6, 1988, which vas executed between M/s Jvotirling Construction Co. and Gulabi D. Poojari has been lost/misplaced and IS no longe traceable despite all diligent efforts made to

My client, being the lawful owner of the aforementioned flat, now intends to sell the said property and transfer its title.

Any person having any claim objection

rights, title, or interest whatsoever in or over the said flat are hereby called upon to submi the same with supporting documentary evidence to my office, at the address mentioned above, within 15 days from the date of publication of this notice Failure to submit any such claim or objection rithin the stipulated period will lead to the

conclusion that no person has any claim o objection to the said property, and my clien will proceed with the sale of the flat free from all encumbrances, Without any further Maruti Bhattgiri (Advocate High Court)

Shop No 8, B/15, Sector 7, Amarchaya Shani Nagar, Mira Road, (E) Thane 401107 Date 05/08/2025

PUBLIC NOTICE Notice hereby given on behalf of my clien

Mr. MANGESH MANOHAR TAWDE, who is one of the legal heirs of Late Mr. Manoha Tukaram Tawde, owner of Flat No. 404 Bldg. No. **C-9**, Pooja Shantinagar CHS Ltd. Sector-**IV**, Shantinagar, Mira Road (East) Dist. Thane-401107, and who was member of the Society, leaving behind his wife Mrs Sunita Manohar Tawde and children 1. m client, 2. MeghaSachin Bane, 3. Krushn rumar Manohar Tawde and 4. Deepa Rupesh Kadam as their only surviving lega neirs. The flat was transferred in the name Krushna kumar Manohar Tawde after th death of Mr. Manohar Tukaram Tawde. Mrs Sunita Manohar Tawde has also expire and now all the heirs have decided to transfe the said flat in the name of my Client. M client have made an application to the Poo Shantinagar Co-op. Hsg. Society Ltd, Bldg No. C-9. Sector-IV. Shantinagar, Mira Roa (E), for transfer of shares and interest of th leceased in his name. My client's Brother Sisters have given their No Objection to the society for transfer the shares and interests he name of Mr. MANGESH MANOHAF TAWDE.

This Notice is hereby given invitir claims/objections if any for the transfer of a shares and interest of the Krushna kuma Manohar Tawde in the capital/property of th Society within a period of 14 days from the publication of this notice. If no claims objection received within the stipulated tim the society shall be free to transfer the share and interest in the capital/property of th Society, in the name of my client **M** MANGESH MANOHAR TAWDÉ.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Thane 401107. Date 05/08/2029

Gawankar.

Date: 04.08.2025

Place: Mira Road

शुद्धिपत्रक

दिनांक २ ऑगस्ट, २०२५ रोजी प्रकाशित **एस** जे लॉजिस्टिक्स (इंडिया) लिमिटेडच्या सूचनेमध्ये चुकीने *२२०व्या वार्षिक सर्वसाधारण* मधेनी आणि ई-मतदानाची माहिती असे प्रसिद्ध झाले आहे, तरी ते कृपया **२२व्या वार्षिक** सर्वसाधारण सभेची आणि ई-मतदानाची माहिती असे वाचावे. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात करम पेटोलियम प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेड

यांचे नोंदणीकत कार्यालय: खादी मस्जिद चाळ क्र.१५६एफ, आर.क्र.५, एलबीएस नार्ग, कुर्ला बॉम्बे, मुंबई-४०००७०, महाराष्ट्र भारत.

...अर्जदार कंपनी/याचिकाकर्ता नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. गरुवार, ३१ जलै. २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून ाजरात राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीच मोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य

निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे

. फंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत

अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बांधा ोत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमना भरून **एमसीए-२१ पोर्टल** www.mca.gov.in) वर सदर सचन प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत **श्लेत्रिय** संचालक, पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन डाईव्ह मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच ु एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्य

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. करम पेट्रोलियम प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड खादी मस्जिद चाळ क्र.१५६एफ, आर.क्र.५ एलबीएस मार्ग, कुर्ला बॉम्बे, मुंबई-४०००७० नहाराष्ट्र, भारत.

लिमिटेडच्या वतीने व करित सही/ अमजद करम हुसेन दिनांक: 0५.0८.२0२५ (पूर्णवेळ संचालक डीआयएन:०२२१८८६८ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

INVITATION FOR

PROJECT MANAGEMENT

CONSULTANTS (PMC)

Our Society hereby invites Expressions

of Interest from PMCs for the Re-

development of its buildings

PALM BEACH SILVER SANDS CHSL

on a plot measuring 1,566 sq. meters

(deemed conveyance obtained).

Interested PMCs with experience in

handling redevelopment projects are

requested to submit their

proposal/quotation along with their

company profile / credentials to the

office of the Society at the address

mentioned below

within 15 days of this publication.

Managing committee reserves the right

to accept and reject any offer without

assigning reason thereof.

For more details,

contact office bearers at society

between 10:00 AM to 6:00 PM.

Address:

Palm Beach Silver Sands CHSL

Yari Road, Versova, Mumbai-400061

PUBLIC NOTICE

client's Father Late Mr. Anil Pandurang Gawankar was a member

of New Shiv Sagar CHS Ltd., Achole Road, Nalasopara East,

Dist. Palghar - 401209., and was holding 100% Shares in Flat no.

B-004, on the Ground floor, in Building known as New Shiv Sagar

CHS Ltd., in the building of the abovementioned society, died on

12.06.2020 leaving behind his wife Mrs. Aparna Anil Gawankar and

other two legal heirs i.e. (1) Aakash Anil Gawankar (2) Ankita Anil

100% of the vacant shares of Late Mr. Anil Pandurang Gawankar

in the said property who is wife of the deceased member for the

transfer of shares and rights of the deceased in her favor under the

bye-laws of the society. 100% share of the said property was in

ownership Late Mr. Anil Pandurang Gawankar. The society

hereby invites claims or objection from the heir or heirs or other

claimants/objector or objectors to the transfer of the said shares and

interest of the deceased member in the capital/property of the society

within a period of 14 days from the publication of this notice with

copies of such documents and other proof in support of his/her/their

claims objections for the society. If no claim/objection is received

within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property

of the society in such a manner as is provided under the bye-laws of

Now my client, Mrs. Aparna Anil Gawankar is applying for

It is to inform all the public through this public notice that our

करम पेटोलियम प्रोडक्टस प्रायव्हेट

THE TATA POWER COMPANY LIMITED कागदपत्रे हरवली

सार्वजनिक सूचना

मेसर्स गुप्ता क्रेन स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड विनय

गुप्ता आणि मेसर्स मांक इंडस्ट्रियल ट्रेडिंग कंपनी

. इंडिया यांच्यातील मालमत्तेचे औद्योगिक युनिट

क्रमांक बी/२४ गुप्ता वेअरहाऊस कॉम्प्लेक्स,

माणकोली अंजूर फाटा रोडसाठी मोजमाप =

२७५५ चौरस मीटर गाव दापोडे तालुका भिवंडी

जिल्हा ठाणे एनसी क्रमांक = ९०४७९/२०२५या

जागेबाबतचे १९९८ च्या विक्री करार आणि दुरुस्ती

जर कोणाला या मालमत्तेचे मूळ कागदपत्र

आढळले तर कपया खालील पत्त्यावर संपर्क साधा

किंवा कोणतेही दावे, हक असल्यास कृपया

ही सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्यापासून

७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधा.

(संपर्क ८२८२९४४४९) प्रगती टॉवर.

पहिला मजला, बीकेसी मुंबई - ४०००५१.

PUBLIC NOTICE

Bhanushali, was a member in respect of shop No. 05 in Building no 5 known as Bindra Classic of Sher E Punjab Co-op Housing Society Ltd, registered address: Garden Lane, Mahakali Caves Road Andheri

Garden Lane, Mahakali Caves Koad Andheri East Mumbai-400093, who was expired INTESTATE on date: 7/10/2024, without making any nomination, leaving behind his wife, daughter and Son Mrs. Jayshree Mahendra Bhanushali, Mr. Dhruve Mahendra Phanushali, and Mr. Aum Mahendra

Bhanushali and Mr. Aum Mahendra Bhanushali The Society CALL PUBLIC AT LARGE THAT if anyone having any claims/objections from heir/s/ claimants for

transfer of shop No. 05 right, title, capital, share and Interest into the name of his wife Mrs. Jayshree Mahendra Bhanushali, such

anyone may communicate in writing with

anyone may communicate in writing with supporting documents for the claim/Objection if any, within a period of 15 days from publication of this notice. There after received any claims are waived off PLEASE NOTE. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares.

the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 4.00P. M. to 5.00 P.M. within notice period

notice period.

Place: Mumbai Date: 05.08.2025

पंजाब नॅशनल बँक

Reg office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001, Maharashtra NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost and the holders of the securities have applied to the compan Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with

the company at its registered office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation. Name of the

No of the | Certificate | Folio Nos | Distinctive Number (s) Shareholders Nos Securities 1360 H5P0079902 41369291 to 41370650 ratap Hirji Chande and 18597 Jyoti Pratap Chande Place : MUMBAI Pratap Hirji Chande and Jyoti Pratap Chande Date: 05-08-2025 Names of Holders.

नमना अ

जाहिर अधिसचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (वॉलेन्टरी लिक्कीडेशन पोसेस) रेग्युलेशन्स, २०१७ चे नियम १४ अन्वये)

पवन पॉपलर लिमिटेडच्या भागधारकांचे लक्षा वेधण्याकरिता कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव पवन पॉपलर लिमिटेड कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख २७ मार्च, १९९५ ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉपॉरेट कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र व्यक्तीची स्थापना कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख/ य0११००एमएच१९९५पीएलसी१२८८४९ मर्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकत इंडियन मर्चंटाईल चेंबर्स. रामजीभाई कमानी मार्ग. कार्यालय व मुख्य कार्यालय पत्ता बॅलार्ड इस्टेट, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००००१ कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात १ ऑगस्ट, २०२५ दिवाळखोरी प्रारंभ तारीख नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, श्री. दिलीपकुमार नटवरलाल जागड दरध्वनी क्रमांक व परिसमपकाचे ८०३/८०४, अशोक हाईटस्, सरस्वती अपार्टमेंट समोर, निकलस वाडी रोड, भुता शाळेजवळ, जुना नगर क्रॉस रोड, गुंदवली, अंधेरी पुर्व, मुंबई शहर, महाराष्ट्रdilipjagad@hotmail.com +९१-९८२११४२५८७ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२३३/ २०१७-२०१८/१०४६२ पत्रव्यवहारासाठी ई-मेल: pavanolliq@gmail.com

दावा सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०२५ येथे सूचना देण्यात येत आहे की, पवन पॉपलर लिमिटेड यांच्या ऐच्छिक परिसमापनास ? ऑगस्ट

पवन पॉपलर लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.७ मध्ये नमूद त्त्यावर परिसमापकाकडे **३१ ऑगस्ट, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश: टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी दिनांक: ४ ऑगस्ट, २०२५

ठिकाण: मुंबई दिलीपकुमार नटवरलाल जागड नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२३३/२०१७-२०१८/१०४६२

Hon. Secretary

For and on behalf of Sher E Punjab co-op. Housing Society Ltd.

LABORATORIES LTD

सीआयएन : L99999MH1962PLC012451 नोंदणीकृत कार्यालय : ४७, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७, महाराष्ट्र, भारत

वेबसाइट : www.unichemlabs.com; ई-मेल : shares@unichemlabs.com; दूर. : (०२२) ६६४७४१०० दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

					(रु. कोटींमध्ये)
	तपशील	तिमाहीअखेर			वर्षअखेर
अ.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित (टीप २ पाहा)	लेखापरीक्षित
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	५२६.६०	५८७.१८	863.38	२,११०.९७
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक बाबींपूर्व)	(९.०२)	५७.८०	७.८१	१५४.५९
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(९.०२)	५७.८०	७.८१	१५४.५९
४ ५	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(१०.४७)	५२.९७	२.०७	१३७.५२
	प्रदानित समभाग भांडवल	(७.४२)	४६.७०	२.३५	१३०.५५
ξ	अन्य समभाग (पुनर्मुल्यांकन राखीव वगळता)	38.00	१४.०८	१४.०८	१४.०८
b	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मुल्य प्रत्येकी रु. २/-)				२,४२१.८१
L	(अवार्षिकीकृत) (पीं रपपीरश्रळ्शव)				,
	अ) मूलभूत	(१.४९)	७.५२	0.28	१९.५३
	ब) सौम्यीकत	(8.X8)	(9.40	0.29	86 XI0

टीपा:

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०४.०८.२०२५

Adv. Urvashi Dodia

+91 98675 93592

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०४.०८.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पनरावलोकन केले आहे व सदर एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर पात्र लेखा निष्कर्ष साटर केला आहे. वरील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश आहे. सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉकएक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाइट www.unichemlabs.com वर उपलब्ध आहेत.

दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या वर्षादएस्यान, कंपनी व तिची संपूर्ण मालकीची उपकंपनी यनिकेम फार्मास्युटिकल (यूएसए) आयएनसी यांनी बेशोर फार्मास्युटिकल्स एलएलसी, यूएसए (बेशोर यूएसए) (इप्का लॅबोरेटरीज् लिमिटेड - कंपनीची धारण कंपनी यांची पूर्णतः मालकीची पायउतारझालेली उपकंपनी) यांच्यासमवेत बेशोर यूएसएच्या मालकीच्या नऊ (९) एएनडीएशी संबंधित उत्पादन मंजुरींमधील सर्व हक, मालकी हक तसेच हितसंबंध व बेशोअर यूएसएच्या यूएसए जेनेरिक फॉर्म्युलेशन मार्केटिंग/वितरण व्यवसायाची संपूर्ण व्यवसायाची घसरण विक्री/ हस्तांतरण (कर्जमुक्त)व व्यवसायाशी संबंधित सर्व गुडविल समवेत खरेदी करण्यासाठी करार केला आहे.

परिणामी, आयएनडी एएस १०३ बिझनेस कॉम्बिनेशन्स च्या परिशिष्ट सी नुसार, कंपनीने इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडच्या सामान्य नियंत्रणाच्या तारखेपासून बेशोअर युएसए व्यवहारांचा समावेश करण्यासाठी मागील कालावधीचे (दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही) निर्धारित निकाल पुन्हा नमूद केले आहेत. पुढे, कराराच्या तारखेपर्यंतचे हे पुनर्लिखित तुलनात्मक व निकाल व्यवस्थापन प्रमाणित आकडेवारीवर आधारित आहेत

दि. ३०.०४.२०२५ पासून प्रभावी स्वरूपात यूनिकेम लॅबोरेटरीज आयर्लॅंड ही कंपनीची उपकंपनी म्हणून संपूष्टात आली आहे. एकत्रिकरणाच्या उद्देशाने दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये उपकंपनी ही वरील निर्देशित दिनांकापर्यंत विचारात घेतली आहे व कोटींचा निव्वळ नफा अन्य उत्पन्नामध्ये गणला गेला आहे.

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे

तिमाहीअखेर वर्षअखेर तपशील 30.08.2024 39.03.7074 30.08.7078 39.03.2024 अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित ३८९.७५ १,७३५.७० करपूर्व नफा/(तोटा) (१.८७) ५६.०३ २१.४८ १८२.६८ करपश्चात नफा/(तोटा) (8.64) 48.22 28.86 १६२.९६

मंडळाच्या आदेशाद्वारे यनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करित सही/-गबित्रकुमार कालीपाडा भट्टाचार्य

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०७१३११५२

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. नंदादुलाल गोष्टाबिहारी करमाकर हे फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, न्यू अंबर को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड, बाणडोंगरी, मालाड पूर्व, मुंबई -४०० ०९७ चे मालक आहेत.

मे. चुनावाला आणि मेघानी कन्स्ट्रक्शनने १० फेब्रुवारी १९८२ रोजीच्या विक्री कराराद्वारे सदर फ्लॅटची जागा श्री. कोयत्तासेरी मुथेलहज्थ मोहनदास यांना विकली आणि हस्तांतरित केली आहे आणि सदर श्री. कोयत्तासेरी मुथेलहज्जथं मोहनदास यांनी १३ मे १९९१ रोजीच्या विक्री कराराद्वारे सदर फ्लॅटची जागा माझे अशिल श्री. नंदादुलाल गोष्टाबिहारी करमाकर यांना विकली आणि हस्तांतरित केली आहे.

असे वृत्त आहे की, १० फेब्रुवारी १९८२ रोजी मे. चुनावाला अँड मेघानी कन्स्ट्रक्शन आणि श्री. कोयत्तासेरी मुथेलहजथ मोहनदास यांच्यात झालेला विक्री करार माझ्या अशिलाने हरवला/गहाळ केल

दि. १० फेब्रुवारी १९८२ रोजी मे. चुनावाला आणि मेघानी कन्स्ट्रक्शन आणि शी. कोयत्तासेरी मुथेलहजथ मोहनदास यांच्यात झालेल्या विक्री कराराच्या हरवलेल्या / गहाळ झाल्यास कोणाला आक्षेप असल्यास, त्यांनी सदर फ्लॅट आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, भेटवस्तू, हस्तांतरण, देवाणघेवाण, गहाणखत, बदल, भाडेपद्मा, धारणाधिकार, वारसा आणि /किंवा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क शिर्षक आणि हितसंबंध असल्यास, त्यांनी ही सचना प्रकाशित झाल्यापासन १४ दिवसांच्या आत येथे दिलेल्या पत्यावर सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्याला कळवावे.

जर उपरोक्त वेळेत कोणताही आक्षेप न मिळाल्यास, असे गृहीत धरले जाईल की सदर फ्लॅट आणि मे. चुनावाला अँड मेघानी कन्स्ट्रक्शन आणि श्री. कोयत्तासेरी मुथेलहजथ मोहनदास यांच्यात १० फेब्रुवारी १९८२ रोजी झालेल्या विक्री करारावर कोणतेही दावेदार नाहीत आणि माझ्या अशिलांना सदर पर्लॅंटच्या हस्तांतरण /विक्रीसाठी किंवा त्यांच्या नावावर असलेल्या इतर कोणत्याही कायदेशीर औपचारिकता पर्ण करण्याचा अधिकार आहे.

> सही/ लॉ ॲण्ड लिगल असोसिएट्स प्रियांका बी. विश्वकर्मा वकील - उच्च न्यायालय, मुंबई दकान क्र.५०. शिवलिंग मंदिराशेजारी.

सीआयएन: L65910MH1993PLC302405 नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मजला, ए -५१४, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई ४०० ७०१. इमेल : contactusqgofinance.com संकेतस्थळ : www.qgofinance.com द्रध्वनी क्रमांक : +९१-८६५७४००७७६

सेबी (एलओडीआर) अधिनियम २०१५ चा नियम ४७

बीएसई कोड : ५३८६४६

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाही करिता क्युजीओ फायनान्स लिमिटेड (कंपनी) यांचे अलेखापरीक्षित वित्तीय निकाल कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून प्राप्त झालेला मर्यादित आढाँवा अहवाल यांचा आढावा अंकेक्षण समितीने घेतला आहे आणि त्याला कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ०४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार मान्यता दिली आहे.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले वित्तीय निकाल आणि त्यासह वैधानिक लेखा परीक्षक यांचा मर्यादीत आढावा अहवाल बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.bseindia.com) येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.qgofinance.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ही माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेला क्यू आर कोड स्कॅन करून पाहता येईल



संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनुसार क्युजीओ फायनान्स लिमिटेड करिता सही/ रचना सिंगी व्यवस्थापकीय संचालव

सूचना – टीसीपीएल पॅकेजिंग लि.

. क्स. ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र–४ येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुती प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभृतं दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. . कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून **१५ दि**व णाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल ठवावे. अन्यथा पढील कोणतीही सचना न देता उपरोक्त अर्जदारांनी दय्यम प्रमाणपत्र वित

प्रतिभुती धारकाचे अनुक्रमांक पासून – पर्यंत क्र. 3803608-3803600 १८५३८ ३४०३८०१-३४०३९०० ३१६९० ३९३२६८५-३९३२७८४ ३९३२७८५-३९३२८८४ ३१६९२ ३९३२८८५-३९३२९८४ ठिकाण: मुंबई, दिनांक: ०५.०८.२०२

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the cerfificates for 500 shares of Larsen & Tourbo Ltd details Distinctive Number (s) Name of the Shareholders 619625711 - 619625960 Pradeep Jayant Chawan Jtly with 456137 Mlati J. Chawan & Meena J. Chawar 09182578 619626136 - 619626385 Malati Jayant Chawan Jtly with Meen J. Chawan & Pradeep J. Chawan

has/ have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company t issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad- 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date: 05-08-2025, Place: Mumbai Name of the Shareholder(s): Pradeep J Chawan

जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (वॉलेन्टरी लिक्कीडेशन प्रोसेस) रेग्यलेशन्स. २०१७ चे नियम १४ अन्वये) प्राग ॲग्रो फार्म लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव प्राग ॲग्रो फार्म लिमिटेड — २५ एप्रिल, १९९७ कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख/ यु०११००एमएच१९९७पीएलसी१२८८४६ र्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकृत इंडियन मर्चंटाईल चेंबर्स, रामजीभाई कमानी मार्ग, कार्यालय व मुख्य कार्यालय पत्ता बॅलार्ड इस्टेट, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००००१. कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख श्री. दिलीपकुमार नटवरलाल जागड नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दरध्वनी क्रमांक व परिसमपकाचे ८०३/८०४, अशोक हाईटस्, सरस्वती अपार्टमेंट समोर, निकलस वाडी रोड, भुता शाळेजवळ, जुना नगर क्रॉस रोड, गुंदवली, अंधेरी पुर्व, मुंबई शहर, महाराष्ट्र-8000ES. dilipjagad@hotmail.com +९१-९८२११४२५८७ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२३३/ पत्रव्यवहारासाठी ई-मेल: pragvolliq@gmail.com दावा सादर करण्याची अंतिम तारीख 🛮 ३१ ऑगस्ट, २०२५

येथे सुचना देण्यात येत आहे की**, प्राग ॲग्रो फार्म लिमिटेड** यांच्या ऐच्छिक परिसमापनास **१ ऑगस्ट** २०२५ पासन प्रारंभ झाला आहे.

प्राग ॲग्रो फार्म लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.७ मध्ये नमूद ात्यावर परिसमापकाकडे **३१ ऑगस्ट, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पूरावे सादर करावे आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश: टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी दिनांक: ४ ऑगस्ट, २०२५ ठिकाण: मुंबई नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२३३/२०१७-२०१८/१०४६२



क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड (यापूर्वीची ओळख क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : क्रिस्टल हाऊस १५ए १७, शिवाजी फोर्ट सीएचएस डंकनस कॉजवे रोड, मुंबई ४०० ०२२, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्रमांक ०२२-४७४७ १२३४ संकेतस्थळ : www.krystal-group.com ई-मेल : company.secretary@krystal-group.com सीआयएन: L74920MH2000PLC129827

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या चोविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना ञाणि अंतिम लाभांशाकरिता रेकॉर्ड तारखेची माहिती

यादारे कळविण्यात येते की. कंपनीची चोविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार. दि. १६ सप्टेंबर** २०२**५ रोर्ज** दुपारी २.०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून, कंपनी कायदा २०१३ च्या -नाग असलेल्या तरतदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिकेशन्स अँड डिस्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ याअंतर्गत एजीएमची सूचना दि.३१.०७.२०२५ मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

एजीएमची सचना तसेच त्यासह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमातन कंपनीच्य . अशा सर्व सभासदांना पाठविण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ईसमेल तपशील कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर जंद दिपॉबिटरी पार्टीमिपन्यम यांच्याकदे नोंटणीकत आहेत. ज्या भागधारकांचे ई-मेल पने नो वत्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवालाची वेबलिंक असलेला कागदोपत्री पत्रव्यवहार पाठवा

एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४–२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.krystal-group</u> com येथे तसेच स्टॉक एक्सचेंज संकेत स्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com ____ रॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे आणि नॅशनल सीक्युरिटीज् <u>mm.nisenila.com</u> डिपांडिदरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>https://evoling.nsdl.com</u> येथे उपलब्ध करन देण्यात योगा आहे. एजीएममध्ये सभासद केवळ व्हीसी किंवा ओवीएम या सुविधेच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात. एजीएममध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भातील सर्व त्या सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

जे सभासद व्हीसी आणि ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत त्यांचीच तंख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ च्या तरतुर्दीच्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. आपले ई-मेल पत्ते व मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी इलेक्ट्रिनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात सभासदांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना संपर्क साधावा व कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट-एमयूएफंजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिय

न्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी अद्याप ञ्जा चनासदानक अनुनाप तनमान अपन्न त्यस्त्रा जाता आग जाना जाना जाना त्याना तारावाराचा नार्या जावार केलली नाही, असे समासद आगल ईसेल तपिशलाची नोंदणी तसेच आपला मोबाईल क्रमांक यांची नोंदणी कंपनीच र्राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांच्याकडे आयएसआर-१ फॉर्म, आयएसआर-१ फॉर्म आणि एसएच १३ (जो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.krystal-group.com</u> येथे उपलब्ध आहे) तसेच सदरील अर्जात नमूद करण्यात आलेली गरिषाष्टे यांच्यासह रजिस्ट्रार् व रोअर ट्रान्सफर एजंट एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांना पत्ता: सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी, (पश्चिम), मंबई, ४०० ०८३ येथे सादर करू शकतात.

त्याचबरोबर, भागधारकांनी रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट यांना <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> ईं-मेलद्वारे भरलेले फॉर्म पाठवावेत, अर्थात सादर केलेले दस्तावेज हे धारकाद्वारे डिजिटल स्वरूपात स्वाक्षरीत असावेत. या माध्यमातून सम्ममागधारकांना एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्टॉनिक प्रति प्राप्त करणे शक्य होईल.

रजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची संधी सभासरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या सभासरांकडे कंपनीचे समभाग दिमॅट स्वरूपात अक्षेत किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आख्या ई-मेल तपप्रीलाची नोंटणी केलेली नाही, अशा अक्षेत किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आख्या ई-मेल तपप्रीलाची नोंटणी केलेली नाही, अशा सभासदांसाठी दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या तपश्रील एजीएमच्या सूचनेत देण्यात आला आहे. एजीएम दरम्यानही ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे सभासद एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही, असे सभासद एजीएम दरम्यान ई मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

. फंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ३०.०४.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रुपये १.५०/ प्रति समभाग, ज्याचे दर्शनी मुल्य रुपये दहा आहे याप्रमाणे शिफारस केली आहे आणि ही शिफारस ३१ मार्च २०२ रोजी संपर्तत्व आर्थिक वर्षामाठी करण्यात आलेली आहे. प्रस्तावित अंतिम लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता कंपनीने मंगळवार, दिनांक २ सप्टेंबर २०२५ ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्यास अंतिम लाभांश अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिकली त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे ज्या सभासदांनी आपल्या बँक खाते तपशील, लाभांश प्राप्त करण्याकरिता सेबी यांनी मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर /२०२४/३७

दिनांक ७ मे २०२४ च्या अनुसार १ एप्रिल २०२४ पासून, च्या सभासदांकडे प्रतिभृती प्रत्यक्ष स्वरूपात आहेत अशा सभासदांना जाहीर झालेला लाभांश केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अदा करणे सक्तीचे केले आहे. ही अदायगी समभाग धारकांनी त्यांचा पॅन कार्ड तपशील. संपर्क तपशील. टपाली पत्ता. पिन कोड आणि मोबाईल क्रमांक. बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी ''केवायसी'[']) आणि नामनिर्देशनाचा पर्याय सादर केल्यानंतरच करता येणार आहे. वरील प्रमाणे नमृद् करण्यात आलेल्या सेबी परिपत्रकाच्या अनुसार ज्या सभासदांकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी की भविष्यातील लाभांश जो त्यांच्या समभागधारणेच्या संदर्भात आहे तो, त्यांनी केवायसी तपशील आणि नामनिर्देशन न केल्यास तसेच संबंधित तपशील आरटीए यांच्याकडे अद्यावत न केल्यास थांबवुन

लाभांश प्राप्त करण्यातील दिरंगाई टाळण्यासाठी समभाग धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपला बँक तपशील आपल्या डिपॉझिटरी पार्टोसींपेट्स त्यांच्याकडे अद्ययावत करून च्यावा जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर सदरील तपशील रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावा.

प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतुर्दीच्या अनुसार लाभांशाचे उत्पन्न हे सभासदांसाठी करपात्र उत्पन्न असणार आहे आणि त्यामुळे कंपनीला सभासदांना दिलेल्या लाभाशावर मूलस्रोतातून कर कपात (टीडीएस) करणे आणि ती विहित दराने करणे आवश्यक आहे.

टीडीएसच्या संदर्भातील आवश्यकतांची पर्तता करण्यासाठी सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला निवासी पत्ता, पॅन कार्ड तपशील आणि प्रवर्ग त्यांच्या डीपीज्कडे सादर करावा जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर, आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर सदरील तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावा. समभाग धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शनिवार, दि. ३०.०८.२०२५ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत टीडीएसच्या संदर्भातील कागदपत्रे लिंक <u>MUFG_Intime_India_Pvt_Ltd-Tax Exemption</u> वर सादर करावी किंवा

टीडीएसचा दर हा समभाग धारकांच्या निवासी सद्यस्थितीवर आधारित असेल आणि त्याच आधारावर तो बदलता असेल तसेच तो त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि कंपनीला प्राप्त झालेली कागदपत्रे यांच्यावर देखील अवलंबून असेल. त्यामुळे वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेला अंतिम लाभांश, लागू असलेल्या दराने टीडीएस ची कपात केल्यानंतर

–मेल आयडी <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> येथे सादर करावेत

दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२५

ही सचना लाग असलेली परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत तसेच सिक्यरिटीज अँड . क्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुसार सभासदांच्या माहितीसाठी आणि हितासाठी कंपनीकडन जारी करण्यात येत आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड करित (यापर्वीची ओळख क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड)

स्तुती मारू कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सभासद क्रमांक : ए ४५२५७

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०८.२०२५

शिवाजी नगर, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई -४०० ०९७

दिनांक: ०४/०८/२०२५ स्थळ : नवी मुंबई